

Ref: NMW/CS/03/2021 July 30, 2021

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1

Block G. Bandra Kurla Complex, Bandra East

Mumbai- 400051

<u>Mumbai - 400001</u>

25th Floor, P J Towers

BSE Limited

Dalal Street

Security Code: 532416

Trading Symbol: NEXTMEDIA

Dear Sirs,

Sub: Newspaper advertisement - Regulation 47 of SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015

Re: Un-audited financial results (UFRs) for the quarter ended on 30th June, 2021

Please find enclosed herewith copy of relevant page of "Mint" (All editions) and "Vritta Manas" (Mumbai edition) newspapers (published today i.e. 30^{th} July, 2021) depicting UFRs of the Company for the quarter ended on 30^{th} June, 2021, approved by the Board of Directors.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For Next Mediaworks Limited

(Diksha Singh) Company Secretary

Encl.: As above



INDUS TOWERS LIMITED

(FORMERLY BHARTI INFRATEL LIMITED) CIN: L64201HR2006PLC073821 Regd. Office: 901, Park Centra, Sector 30, NH-8, Gurugram, Haryana- 122001 Tel.: +91-124-4132600, Fax No.: +91-124-4109580 Email id: compliance.officer@industowers.com



Extract of Audited Consolidated Financial Results of Indus Towers Limited for the quarter ended June 30, 2021 prepared in accordance with the Ind AS

(in Rs. Million except per share data)					
Particulars	Quarter ended	Year ended	Quarter ended		
	June 30, 2021 (refer note 2 & 4)	March 31, 2021	June 30, 2020		
	Audited	Audited	Audited		
Revenue from operations	67,970	139,543	16,354		
Profit before share of profit of joint venture and tax	18,770	38,906	5,370		
Profit before tax for the period/year	18,770	47,569	8,390		
Profit after tax for the period/year	14,153	37,790	7,036		
Total Comprehensive Income for the period/year	14,153	37,803	7,028		
Paid-up equity share capital (Face value Rs. 10 each)	26,949	26,949	18,496		
Other equity	145,688	131,821	116,218		
Earnings per share (Face value Rs. 10 each) (in Rs.)					
Basic and diluted EPS					
i) Basic	5.253	17.516	3.805		
ii) Diluted	5.252	17.515	3.804		
Notes to ac	ccounts				

- 1. The above financial results for the quarter ended June 30, 2021 have been reviewed by the Audit & Risk Management Committee in its meeting held on July 29, 2021 and approved by the Board of Directors in its meeting held on July 29, 2021.
- 2. During the previous year, the Joint venture of the Company i.e. erstwhile Indus Towers Limited has merged into the Company w.e.f. November 19, 2020 (being the effective date of merger). Further, the name of the Company has been changed from Bharti Infratel Limited to Indus Towers Limited w.e.f. December 10, 2020.

3. Key Numbers of Standalone Financial Statement as per Ind AS:

		Quarter ended	Year ended	Quarter ended
S.No.	Particulars	June 30, 2021 (refer note 2 & 4)	March 31, 2021	June 30, 2020
		Audited	Audited	Audited
1.	Revenue from operations	67,956	139,508	16,343
2.	Profit before Tax	18,785	43,160	9,585
3.	Profit after Tax	14,168	33,382	8,232

- The financial results for the quarter ended June 30, 2021 are not comparable to previous periods due to the facts mentioned in note 2 above
- 5. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.industowers.com. For Indus Towers Limited (formerly Bharti Infratel Limited)

Bimal Dayal Managing Director & CEO

"The Company", wherever stated stands for Indus Towers Limited (formerly Bharti Infratel Limited). For more details on the financial results, please visit our website www.industowers.com

	1
1/0	ID9

New Okhla Industrial Development Authority

Main Administrative Building, Sector-6, Noida, G.B. Nagar, (U.P.) Website: www.noidaauthorityonline.com

Invitation for Expression of Interest for Impanelment of Agencies for Collection Transportation Processing & Disposal of Electronic Waste in NOIDA

NOIDA thus invites "Expression of Interest" from the entities/operators/NGOs interested to showcase their interest in collection, transportation processing & disposal of electronic waste in NOIDA. The board activities include but not limited to, carry out electronic waste management in residential, commercial, institutional, industrial areas and also from the secondary e-collection bins located in NOIDA. The implementation model shall include collection, transportation processing and disposal of e-waste in NOIDA. The interested entities/operators/NGOs may then send their organizational profile along with the mechanism through which they wish to provide a feasible and sustainable solution along with the forms available in the EOI document uploaded in the NOIDA website on or before 16 August 2021 before 2:00 PM, on the following address:


Email address: pehealth39@gmail.com, Website: www.noidaauthorityonline.com

Publishing Date	29.07.2021
EOI Submission Start Date	29.07.2021
Pre-bid meeting	05.08.2021
EOI Submission End Date	16.08.2021
EOI Opening Date	17.08.2021

Yours sincerely,

Senior Project Engineer (PH) Public Health Department, NOIDA Sector-39, Gautam Buddha Nagar

CLEAN, GREEN, SAFE & SECURE NOIDA



NEXT MEDIAWORKS

Regd. Office: Unit 701A, 7th Floor, Tower-2, Indiabulls Finance Centre, Senapati Bapat Marg, Elphinstone Road Mumbai - 400 013

Email ID: investor.communication@radioone.in Website: www.nextmediaworks.com

CIN: L22100MH1981PLC024052 Tel No: 022-44104104 Statement of unaudited consolidated financial results for the three months ended June 30, 2021

Particulars	T	Year ended		
	June 30, 2021 (Unaudited)	March 31, 2021 (refer note 4) (Audited)	June 30, 2020 (Unaudited) (Revised)*	March 31, 2021 (Audited)
Revenue from operations	299	657	205	1,949
Loss before exceptional items and tax	(1,038)	(677)	(1,283)	(3,919)
Loss before tax after exceptional items	(1,038)	(677)	(1,283)	(3,919)
Loss after tax after Non- Controlling Interest for the period (after exceptional items)	(565)	(387)	(685)	(2,147)
Total Comprehensive loss after Non- Controlling Interest	(566)	(399)	(688)	(2,150
Paid-up Equity Share Capital (Face Value - INR 10/- per share)	6,689	6,689	6,689	6,689
Other Equity excluding Revaluation Reserves as per the audited balance sheet				(10,151)
Loss Per Share (of INR 10/- each)	Not Annualised	Not Annualised	Not Annualised	
Basic and Diluted	(0.84)	(0.58)	(1.02)	(3.21

Note: The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financials Results are available on the Stock Exchanges' websites and Company's website:

www.nseindia.com • www.bseindia.com • www.nextmediaworks.com

- The above consolidated financial results for the three months ended June 30, 2021 were reviewed and recommended by the Audit Committee and were approved by the Board of Directors at their respective meetings held on July 29, 2021. The Statutory Auditors of the group have conducted a "Limited review" of the above results pursuant to Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 "SEBI (LODR)" as amended and have issued an unmodified
- The consolidated financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ('Ind-AS') prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time.
- Additional Information on Standalone financial results is as follows :-

(INR in Lac except Earnings per share data)

Particulars	T	Three Months Ended		
	June 30, 2021 (Unaudited)	March 31, 2021 (refer note 4) (Audited)	June 30, 2020 (Unaudited) (Revised)*	March 31, 2021 (Audited)
Revenue from operations	-	-	-	-
Loss Before Tax	(66)	(83)	(45)	(249)
Loss After Tax	(66)	(83)	(45)	(249)
Total Comprehensive loss	(66)	(83)	(45)	(249)

* Refer note no. 6 of Quarterly Stanalone Financial Results filed with Stock Exchange for the quarter ended June 30, 2021 The figures for the three months ended March 31, 2021 are balancing figures between the audited figures in respect of the financial year and the year to date figures upto December 31, 2020, being the end of the third quarter of the financial year, which were subjected

> For and on behalf of the Board of Director Praveen Someshwar

Date: July 29, 2021



Growth is

not just about net gains. It's also gaining knowledge and perspective.

Growth is...On.



Follow us:











उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी त्यांना उदंड आयुष्यासाठी रस्त्याच्या खड्यात हवन<u>ः भाजप आमदार गणपत गाय</u>कवाड यांचे अनोखे आंदोलन

महापालिकेच्या हद्दीतील अशेळे गावदेवी ते माणेरे कमानी पर्यंतनचा रस्ता अनेक वर्षे रखडला आहे. या बाबत पत्र देऊन तसेच रस्ता एमएमआरडीए कडून मंजूर झाला असताना या रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्यात आल्याचा आरोप करीत याचा निषेध करण्या साठी आमदार गणपत गायकवाड यांच्या नेर्तृत्वा खाली या रस्त्याच्या मध्ये बसून भाजप कार्यकर्त्यांनी झेंडे बेनर घेऊन रत्याच्या मध्ये खड्ड्यात बसून

हवन केले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांना हा रस्ता बनविण्या साठी त्यांच्या त्यांना उदंड आयुष्य लाभावे

या वेळी मुख्यमंत्री, पालक मंत्री खासदार यांच्या निषेधाच्या घोषणा देत फलक झळकविण्यात आले."मी मुख्यमंत्री हा माझा महाराष्ट्र", "मी पालक मंत्री निधी रोखणे हेच माझे धोरण", "मी खासदार हाच माझ्या मतदार संघाचा विकास" अश्या तक्त्या या वेळी कार्यकर्त्यांच्या हातात

म्हणून हवन यज्ञाचे आयोजण

करण्यात आल्याचे या वेळी

आमदार गणपत गायकवाड यांनी

या आंदोलनाचा रोख हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालक मंत्री एकनाथ शिंदे या बरोबरच खासदार श्रीकांत शिंदे या शिवसेना नेत्या विरोधात होता. यावेळी बोलताना कल्याण पुर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी गंभीर आरोप केला की आपण या कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील या अशेळे येथील गावदेवी मंदिर ते माणेरे येथील मोर्या नागरी कमाणी पर्यत रस्त्या साठी २०१९ पासून पर्यतशील असून या बाबत एमएमआरडीए कडून मंजुरी मिळून देखील या कामाला स्थगिती देण्यात आली असल्याचे या वेळी आमदार गायकवाड यांनी सांगितले.

वेदिक्स आयुर्वेदिक जीवनशैली आणि आरोग्य विषयक ब्रॅंडची नजर प्रमुख प्रादेशिक बाजारपेठांवर

वेदिक्स, ही भारतातील पहिली पसंतीनुरूप आधुनिक आयुर्वेदिक जीवनशैली आणि आरोग्य विषयक कंपनी असन तिची दृष्टी भारतामधील प्रमुख प्रादेशिक बाजारांत स्वत:चे अस्तित्व बळकट करण्यावर आहे. ट्वीन-मार्केटींग स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून या ब्रॅडने प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारांत संधींवर समांतररित्या आपली

नजर वळवली आहे. वेदिक्स हा हैदराबादस्थित आयुर्वेद कस्टमाईज टेक स्टार्टअप असून यामधील एआय आणि आयुर्वेदचा मेळ साधून ग्राहकांच्या पसंतीनुरूप केस आणि त्वचेशी संबंधित आपल्या त्वचेला आणि केस समस्यांत अधिकाधिक देणारे पर्याय उपलब्ध देण्यात येतील. हा तंत्रज्ञानावर आधारित सौंदर्यविषयक ब्रॅंड

हैदराबाद येथील सर्वात मोठा कन्झमर टेक स्टार्टअप आहे. हा लॉन्च होऊन जवळपास तीन वर्षांत क्षेत्रातील मातब्बर बनला आहे. इंकनट'चे सीईओ आणि सह-संस्थापक चैतन्य नल्लन म्हणाले की, "आम्हाला एक ब्रँड प्रभाग क्र. १९ व २० म्हण्न प्रगती साधत, वैज्ञानिक आणि सर्वसमावेशक सौंदर्य क्षेत्रात कल्पकता राखायची आहे. तसेच पाया म्हणून आयुर्वेदाच्या साथीने परिवर्तनशील देखभाल देऊ करायची आहे.

30,000+ तासांचे विस्तृत संशोधन, तज्ज्ञांसमवेत भागीदारी आणि आयुर्वेद, नैसर्गिक अर्क आणि महत्त्वाच्या तेलांविषयीच्या ऐतिहासिक पुराव्याच्या संयोगाने आम्ही आमच्या ग्राहकांकरिता आधुनिक तंत्रज्ञान तसेच सेंद्रिय साहित्य गुणांनी समृद्ध सर्वोत्तम वैयक्तिक उपचार देण्यासाठी सविस्तर मूल्यमापन प्रक्रियेची

शिवाजी मंड्ईतील मासेविक्रेत्यांसाठी तात्पुरती शेंड ; 3.35 कोटींचा खर्च

मुंबईतील प्रसिद्ध मार्केटजवळील मालकीच्या शिवाजी बांधकाम धोकादायक झाल्याने कोर्टाच्या आदेशाने ते टप्प्याटप्प्याने पर्णपणे पाडण्याचे काम नकतेच पूर्ण करण्यात आले आहे. या मार्केटमधील मासे नजीकच्या क्रॉफर्ड ऑगस्ट २०२२ पर्यन्तकायमस्वरूपी स्थलांतर करण्यात येणार आहे.

मात्र त्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याने या मासेविक्रेत्यांची गैरसोय होऊ नये व त्यांना दैनंदिन व्यवसाय निर्विघ्नपणे करता यावा यासाठी पालिका त्यांना शिवाजी मंडईच्या जागेतील परिसरातच तात्पुरत्या स्वरूपाची शेड एका वर्षात बांधून देण्यात येणार आहे.

त्यासाँठी महापालिकेने मेसर्स

नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिका या कंत्राटदाराला ३ कोटी ३४ लाख ९० हजार रुपये मोजणार आहे

यासंदर्भातील बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

मनीष मार्केटच्या शेजारी असलेली पालिकेची शिवाजी महाराज मंडई तळघर + तळमजला + चार मजली इमारत कालपर्यंत अस्तित्वात होती. या इमारतीत तळमजल्याला मासळी बाजार होता. मात्र मंडईकजी इमारत ही अत्यंत धोकादायक स्थितीत होती. त्यामुळे उद्या काही दर्घटना घडल्यास संबंधित पालिका अधिकारी, महापौर, स्थानिक नगरसेवक यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. दरम्यान,

वीर इन्फ्राप्रोजेक्ट या कंत्राटदार पालिकेने २०१८ पर्यन्त मंडईच्या दसऱ्या ते चौथ्या मजल्यापर्यंतचे मजले निष्कासीत केले होते. मात्र तळघर ते पहिला मजल्याचे धोकादायक बांधकाम पडण्याचे काम बाकी होते. ते काम गेल्या आठवाड्याभरात पूर्ण करण्यात आले. मात्र आता या मंडईमधील मासेविक्रेत्यांना

> क्रॉफर्ड स्थलांतरित कायमस्वरूपी करण्यास वेळ लागणार असल्याने व क्रॉफर्ड मार्केटमध्ये सध्या दुरुस्ती व विस्तार करण्याचे काम सुरू असल्याने या मासे विक्रेत्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांचा व्यवसाय अविरत सुरू ठेवण्यासाठी पालिकेने त्यांच्यासाठी मंडईच्या परिसरातच तात्पुरती शेड बांधण्याचे काम मेसर्स वीर इन्फ्राप्रोजेक्ट या कंत्राटदाराला देण्याचा निर्णय घेतला

वृद्ध महिलेच्या हातून एक लाख ९ हजार रोकड अज्ञात चोरट्याने केली लंपास; पोलिस घेतात आरोपीचा शोध!

धर्मानंद गायकवाड 📕 रायगड

करिजत तालुक्यांतील नेरळ येथे बँकेतून पैसे घेऊन बाहेर निघालेल्या 70 वर्षीय आजीचा पाठलाग करत एका अज्ञात व्यक्तीने तिच्या जवळील रोकड चोरून नेवुन पोबारा केला आहे. आजी जवळ असणारी 1लाख 9 हजार अशी रोकड या चोरटयाने हिसकावून आजीला धक्का देत घटनास्थळाहुन धूम ठोकली आहे. त्यामुळे परीसरत भितीचे वातावरण पसरले आहे. 70 वर्षीय आजीचे नाव सुनंदा मधुकर कोकाटे असे असून त्या नेरळ टेपआळी येथे राहणारे असल्याचे समजते आहे. तर नेरळ पोलिस या चोरट्याचा कस्न शोध घेत आहेत.

या बाबत नेरळ पोलिस सुत्रांकड्न मिळालेल्या माहिती नुसार आज सकाळी साडेदहाच्या सुमारास 70 वर्षीय सुनंदा कोकाटे ह्या आजी नेरळ मुख्य बाजारपेठेत असलेल्या युनियन बँकेत पैसे काढण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. सुरुवातीला आजी सोबत घरातीलमंडळींनीनातवालापाठवले

महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे

सीमाप्रश्नाबाबत पंतप्रधान नरेंद्र

मोदी यांना ११ हजारांहन अधिक

पत्रे पाठविण्यात येणार आहेत. या

मोहिमेत सहभागी होऊन बेळगाव

व इतर भागातून देखील मोठ्या

प्रमाणात पत्रे पाठविली जावी

यासाठी हाती घेण्यात आलेल्या

मोहिमेला मराठी वकील संघटनेतर्फे

प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाची

तातडीने सोडून व्हावी यासाठी

प्रयत्न करा अशी मागणी करणारे

पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना

पाठविण्याचा निर्णय खानाप्र

तालुका युवा समितीच्या बैठकीत

घेण्यात आला होता. तसेच 9

अधिक पत्रे पाठविण्याबाबत

जनजागृती केली जात आहे. याला

सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद

मिळत असून फक्त खानापूर तालुका

एकाच दिवशी ११ हजाराह्न

ऑगस्ट रोजी क्रांती दिनी

गेल्या अनेक वर्षांपास्न

पाठींबा देण्यात आला आहे.

क्रांती दिनी,पंतप्रधान नरेंद्र

मोदी यांना सीमाभागातून ११

हजारांहुन अधिक पत्रे पाठविणार

होते. परंतु बँकेत उशीर झाल्याने नातू आजीला सोडून घरी परतला, तर आजीने आपल्या बँक खात्यात्न एक लाख 9 हजार एवढी रक्कम घरकामासाठी लागणार असल्याचे बँक अधिकाऱ्याकडून ताब्यात मिळवली. घरी निघालेल्या आजीने बँक बाहेर पडताच पिशवीत गुंडाळलेली रोकड ही छातीशी घट्ट पकड्न, आजीने रहदारीचा असलेला मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरून जाणे टाळत नेरळ माथेरान रेल्वे स्थानकातील लोको शेड जवळील

मात्र सुरुवातीपासून तोंडाला रुमाल बांधून आजीच्या मार्गस्थ असलेला एक भामट्या चोराने आजीच्या एकटेपणाचा फायदा घेत या आजीला अर्ध्यारस्त्यात गाठले आणि तिच्या जवळील रोकड हिसकावून तिला धक्का दिला. व तिच्या जवळील पैसे जबरदस्तीने खेचुन घेवुन पोबारा केला. तर या धक्यात आजीच्या डोक्याला दुखापत झाली आहे. चोर मात्र घटनास्थळाहन फरार झाला आहे. या घटनेची खबर या आजीचा

नव्हे. तर बेळगाव, निपाणी व इतर

सीमाभागात्न देखील पत्रे पाठविली

जावीत याला सिमाभागातून व्यापक

पाठिंबा प्राप्त व्हावा व लाख भर पत्र

पोस्ट व्हावीत यासाठी विविध

स्तरातील लोकांची भेट घेऊन

पत्र पाठवण्याचे आवाहन केले

समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील,

किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील,

दामोदर नाकाडी, ज्ञानेश्वर सनदी

आदींनी मराठी वकील संघटनेची

भेट घेतली आणि हाती घेण्यात

आलेल्या मोहिमेची माहिती देऊन

त्यांना निवेदन सादर केले. यावेळी

ऍड महेश बिर्जे, ऍड शाम पाटील,

ऍड अमर येळळूरकर, ऍड यशवंत

स्तार, ऍड शंकर पाटील, ऍड

शामराव पाटील, एम बी बोन्द्रे,

ऍड आर एल नलवडे, ऍड जयराज

मोदगेकर, ऍड दीपक काकतीकर,

ऍड कमलेश मायाण्णाचे, ऍड

महेश मोरे, ऍड संजय चौगुले, ऍड

सौरभसिंह पाटील आदी यावेळी

ब्धवारी खानापूर युवा

जात आहे.

निर्जन रस्तावरून जाने पसंत केले.

क्टुंबाला कळताच या आजीच्या घरातील मंडळींनी नेरळ पोलीस ठाणे गाठले आणि या घटनेची नेरळ पोलिसांना माहिती दिली. नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संजय बांगर व त्यांच्या पोलिस

लावण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान आज ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्या ठिकाणी या अगोदर एका महिलेची सोनसाखळीही चोरण्यात आल्याची घटना घडली होती. तर खुनासारखा गंभीर गुन्हा करुन या परीसरात सुटकेस मध्ये मानवी अवशेष येथे सापडल्याची घटनाही घडल्याचे समोर आले होते. नेरळ पोलिसांनी असे गुन्हे उघडकीस आणून आरोपींना शिक्षा देखील दिली आहे. त्यामुळे आता या चोराचाही

नेरळ पोलिस किती दिवसात नेरळ

पोलिस मूसक्या आवळतात? याकडे

टीमने या घटनेचे गांभीर्य ओळखून

घटनास्थळावरील असलेले cctv

कॅमेरे फुटेज शोधण्यासही सुरुवात

केली आहे. त्यामुळे या चोराची

ओळख पट्न त्याचा

साऱ्यांचे लक्ष लागुन राहीले आहे.

थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित

जवळपास नऊ लाख रुपयांचे (ऑक्झिलियम हेल्थकेअर)वीजपरवठाखंडितकरण्यात आला होता. थेकित वीजबिलाचा भरणा करण्याबाबत वारंवार पाठपरावा करूनही हॉस्पिटलने बिलाचा भरणा केला नाही. उलट पूर्वीचे नाव अंजली नावाने हॉस्पिटल सुरू असल्याचे आढळून आले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता हॉस्पिटलची वीज जनरेटरवर वीज

हॉस्पिटलची बनवाबनवी उघडकीस महावितरणरचे कर्मचारी हॉस्पिटलमध्ये तपासणीला आले की चोरटा वापर होत असल्याचे संयुक्त कारवाईत उघड झाले. तर एप्रिल ते तीन लाख ५८ हजार ३०० रुपये किमंतीच्या ११ हजार ५ युनिट विजेचा चोरटा केल्याचे निष्पन्न झाले चोरीच्या विजेचे ३ लाख ५८ हजार व एक लाख ४५ हजार रुपये दंड भरण्याची नोटिस

शिवडी विभागातील "दोस्ती फ्लेमिंगोच्या गेट" बाहेर एक आजी गेली ४० वर्षांपासून मातीचे मडके बनून विकते हा तिचा व्यवसाय. दहीहंडीच्या वेळेस संपूर्ण शिवडी या आजीकडे मडके घेण्यासाठी येतात.कोरोनामुळे या आजीला व्यवसायातन तिला पोटापाण्यासाठी देखील कमविणे थोडे कठिण झाले असताना. 🖠 शिवडीच्या प्रभाग क्रमांक २०६ तर्फे प्रग्रस्तांना मदत करण्यासाठी बुधवारी शिवडी नाका टी.जे. रोड येथे मदत फेरी काढण्यात आली होती. या मदतफेरी वेळेस या आजीने पूरग्रस्तांसाठी बिस्किटाचे पुडे दिले .यावरून हैं कळले की गरिबीत वाटणारे समाधान हे खऱ्या श्रीमंतीचे



नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी आणि पुर यामुळे संपर्ण कोकणामध्ये अतिशय बिकट परिस्थिती उद्भवलेली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी भारतीय जनता पार्टी च्या प्रयत्नाने पक्षाचे युवा अध्यक्ष तजिंदर टिवाना यांच्या अध्यक्षर्तेखाली पूरग्रस्तांना अन्नधान्य मदत स्वरूपात देण्यात आले, या वेळी प्रभाग क्रमांक 221 चे युवा नगरसेवक आकाश राजपुरोहित तसेच युवा अध्यक्ष अंकित शर्मा, साऊथ इंडियन सेल चे अध्यक्ष सर्वानंद काँडंल आणि कार्यकर्ते कुलदीप परमार,भरत पुरोहित, विक्रम गोहिल, राहुल सागर, अलोक तिवारी ,

कल्याण पूर्वेतील अंजली हॉस्पिटलकडून तीन लाख ५८ हजारांची वीजचोरी

केलेल्या कल्याण पूर्व विभागातील अंजली हॉस्पिटलकडून (जूने नाव-ऑक्झिलियम हॉस्पिटल) तब्बल तीन लाख ५८ हजार रुपयांची वीजचोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कल्याण पूर्व उपविभाग एक आणि भरारी पथकाने केलेल्या संयुक्त कार्यवाईत ही वीजचोरी उघड झाली असून चोरीच्या विजेचे देयक व दंडाची रक्कम भरण्याबाबत हॉस्पिटलला नोटिस बजावण्यात आली आहे. विहीत मुदतीत संबंधित रकमेचा भरणा

न झाल्यास वीजचोरीचा गुन्हा दाखल सुरू असल्याचे दर्शविण्यात आले.



चिराग काळे उपस्थित होते

महिंद्रा ट्रॅक्टर युनिटमधील रक्तदान शिबिरात १५२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

भारतीय कामगार सेना महिंद्रा ट्रॅक्टर युनिट च्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने रक्तदान शिबीर आयोजित केले होते. तब्बल 46 वेळा रक्तदान केलेले कर्मचारी नंदकुमार मलिक यांनी रक्तदान करून शिबिराचे उदघाटन केले.

सकाळी 10 ते सायंकाळी 5 वेळेत,संपूर्ण सामाजिक अंतर व योग्य काळजी घेऊन एकूण 152 कामगारांनी रक्तदान केले.,शिवसेना



पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो अशा

शुभेच्छाँही दिल्या. शिबिराचे नियोजन मीनाताई रक्त पेढीच्या वतीने करण्यात आलें होते यावेळी प्लांट हेड प्रताप पंडित,उप महाव्यवस्थापक संतती पाटील,भा.का सेना युनिट अध्यक्ष राजेश लाखे,सचिव विवेकानंद मुंज सह पदाधिकारी कामगार सहभागी झाले

रक्तदात्यांना मोठी ब्याग, थर्मास,स्टीमर आणि उद्भव ठाकरे यांनी पंढरपूर वारीचे ह्यालीकॅप्टर मधून टिपलेल्या सोहळ्याचे छायाचित्राचे पुस्तक भेट देण्यात आलें. भा का सेनेचे ट्रॅक्टर युनिट सचिव विवेकानंद मुंज रक्तदात्यांना प्रोत्साहित करून आभार व्यक्त केले.

मनविसेच्या पुढाकाराने फ्रन्ट लाईन वर्कर्सना मोफत छत्री

उल्हासनगर

उल्हासनगर कँप ५ मधिल पोस्ट ऑफिस, विद्युत विभाग , तसेच मधिल सफाई कामगार अशा कोरोना काळात जोखमीत घालून फ्रंट लाईन वर्कर्स म्हण्न काम करणाऱ्या कामगारांना नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना उल्हासनगर

यावेळेस मनसे अंबरनाथ विधानसभा क्षेत्र अध्यक्ष

शैलेश शिर्के, उल्हासनगर शहराध्यक्ष बंडू देशमुख अंबरनाथ नगरपालिका कामगार सेना अध्यक्ष सूर्यकांत अनर्थे, अशोक गरड ,सचिन चौधरी, गौरव राजपुत, विभाग अध्यक्ष स्हास बनसोडे यश पाटील आदित्य खरात ,गणेश आढवले, रवि आहिरे सुनिल शेलार सचिन शेलार विशाल कांबळे व तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे

शाखेच्या वतीने मोफत छत्री वाटप करण्यात आले. व विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

निविदा जाहिरात

महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा या कार्यालायांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील पाच शासकीय संस्थांना सन २०२१-२२ या वर्षात जीवनावश्यक व नित्योपयोगी वस्तुंचा पुरवठा (अन्नधान्य, भाजीपाला, दुध, मटण, अंडी इ.) करण्याकरीता ई- निविदा मागविण्यात येत आहेत. ई- निविदा दोन लिफाफा पद्धतीनुसार स्विकारण्यात येतील. शासनाने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार सदर निविदेबाबत कंत्राट मुल्याप्रमाणे अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार मा. विभागीय उप आयुक्ते, महिला व बालविकास, कोंकण विभाग, मुंबई यांना आहेत.

१. सर्व इच्छुक निविदा धारकांनी निविदापत्रक डाऊनलोड करण्यासाठी व निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी https:/ mahatenders.gov.in या संकेतस्थळावर enrollment करणे आवश्यक आहे. या संदर्भात व डिजिटल प्रमाणपत्र वितरीत करण्यासंदर्भात काही शंका /अडचणी असल्यास संकेतस्थालवरील हेल्पलाईन नंबरशी संपर्क साधावा,

For any technical related queries please call at 24x7 Help Desk Number 0120-4001 002/0120-4001 005/ 0120- 6277 787

२. निविदा शुल्क रु. १४,०००/- व बयाना रक्कम रु. ३,००,०००/-

ई-निविदा वेळापत्रक तपशील दिनांक दिनांक वेळ ई-निविदा प्रसिद्धी ३०.०७.२०२१ ०९.०० वा. १२.०८.२०२१ १५.०० वा. ई-निविदा ऑनलाईन भरणए व 30.06.2028 १५.०० वा. ०९.००वा. १२.०८.२०२१ ऑनलाईन सादर करणे दिनांक १३.०८.२०२१ रोजी १५.०० नंतर किंवा विभागाच्या ई-निविदा उघडणे

ई-निविदा उघडण्याचा दिनांक व ठिकाण- दिनांक १३.०८.२०२१ रोजी १५.०० नंतर किंवा विभागाच्या

सोयीनुसार

सोयीनसार जिल्हाँ महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत क्र. २, पहिला मजला, आर.सी. चेंब्रकर मार्ग, चेंब्र, मुंबई -७९.

डी.जी.आय.पी.आर./सी१३५४/२०२१-२२

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मंबई उपनगर जिल्हा

MEDIAWORKS LIMITED

Regd. Office: Unit 701A, 7th Floor, Tower-2, Indiabulls Finance Centre, Senapati Bapat Marg, Elphinstone Road Mumbai - 400 013

Email ID: investor.communication@radioone.in Website: www.nextmediaworks.com

CIN: L22100MH1981PLC024052 Tel No: 022-44104104

Statement of unaudited consolidated financial results for the three months ended June 30, 2021 (INR in Lac except Earnings per share data

Year ended Three Months Ended March 31, 2021 March 31, 2021 (Unaudited) (refer note 4) (Unaudited) (Audited) (Revised)* (1,038) (3,919 (1,038) (677 (1,283) (3,919)

Revenue from operations oss before tax after exceptional item: Loss after tax after Non- Controlling Interest for the period (after exceptional items) (566) (399) (2,150) (688) Total Comprehensive loss after Non- Controlling Interest Paid-up Equity Share Capital (Face Value - INR 10/- per share) 6.689 6.689 6.689 6,689 (10,151 Other Equity excluding Revaluation Reserves as per th audited balance sheet Loss Per Share (of INR 10/- each) Not Annualised Basic and Diluted (0.84)(0.58)Refer note no. 6 of Quarterly Consolidated Financial Results filed with Stock Exchange for the quarter ended June 30, 202

Note: The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financials Results are available on the Stock Exchanges' websites and Company's website: www.nseindia.com • www.bseindia.com • www.nextmediaworks.com

The above consolidated financial results for the three months ended June 30, 2021 were reviewed and recom Committee and were approved by the Board of Directors at their respective meetings held on July 29, 2021. The Statutory Auditors of the group have conducted a "Limited review" of the above results pursuant to Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 "SEBI (LODR)" as amended and have issued an unmodified

The consolidated financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ('Ind-AS') prescribed unde Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time.

Additional Information on Standalone financial results is as follows :-

Particulars	T	Three Months Ended		
	June 30, 2021 (Unaudited)	March 31, 2021 (refer note 4) (Audited)	June 30, 2020 (Unaudited) (Revised)*	March 31, 2021 (Audited)
Revenue from operations	-	-	-	-
Loss Before Tax	(66)	(83)	(45)	(249)
Loss After Tax	(66)	(83)	(45)	(249)
Total Comprehensive loss	(66)	(83)	(45)	(249)

The figures for the three months ended March 31, 2021 are balancing figures between the audited figures in respect of the financia year and the year to date figures upto December 31, 2020, being the end of the third quarter of the financial year, which were subjected.

DIN: 01802656

(INR in Lac except Earnings per share data

Date: July 29, 2021